

श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या सणाला भारतभर महत्त्व आहे. वर्षभरातल्या सण उत्सवाच्या निमित्ताने गाय, बैल, कोकिला अशा पक्ष्यांचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे नागपंचमीच्या निमित्ताने नागांचे पूजन करणे ही फार प्राचीन परंपरा आहे.

लांब विषारी साप म्हणजे 'नागराज' अठरा फुटांपर्यंत लांबीचे नागराज मिळाल्याचा नोंदी सापडतात. सर्वात लहान विषारी साप म्हणजे 'फुरसे' याची लांबी दीड फुटांपर्यंत असते. मनुष्याप्रमाणे सापांना सुद्धा इंद्रिये असतात. ही सगळी त्यांच्या लांबलचक शरीरात एकामागोमाग बसवलेली असतात. सापाचे विषारी दात ठराविक दिवसांनंतर पडतात. मात्र एकदा दात पडले म्हणजे साप कायमचा निरूपद्रवी होतो असे नाही. काही दिवसात त्याला नविन दात येतात. ही क्रिया अखंड चालू असते. आपल्याला ज्याप्रमाणे पापण्या असतात, त्याप्रमाणे सापाला नसतात. यापेक्षा त्यांच्या डोळ्यांवर, संपूर्ण डोळा झालेले असे पारदर्शक आवरण असते. इतर प्राण्यांप्रमाणे त्याला बाह्य कर्ण नसतात. श्रवणसंस्थान नसल्याने साप हवेतून निर्माण होणारे आवाज ऐकू शकत नाही. मात्र जमिनीचे कंपने (उदा. माणसाच्या पावलांचा आवाज) सापांना पत्रास फुटांवरूनही जाणवतात. सापाची वैशिष्ट्यपूर्ण सापाची वैशिष्ट्यपूर्ण जिभ मात्र त्याला

लागत. तसेच वाढत्या वयाबरोबरही त्याला कात टाकावी लागते. लहान (बालसर्प) साप १५ दिवसात कात टाकतो. नंतर वाढत्या वयाबरोबर कात टाकण्यातील काल वाढत जातो. कित्येक वेळा वय, आरोग्य व हवामान यावरही कात टाकण्याचे

इतर साप खाऊन राहतात. अजगर मोठ्या प्राण्यांवर आपली उपजिवीका करतात. उदा. कोबड्या, ससे, डुकर, बकरी वगैरे. सापाला हातपाय नाहीत त्यामुळे ते त्यांची शिकार तोंडाने पकडतात. विषारी साप आपल्या विषारी दाताने विष भक्षकाच्या शरीरात

राहणारे, गोड्या पाण्यात राहणारे असे मुख्य प्रकार आहेत. सर्पदंशावर उपाचार - १. सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा भीतीने तोल जातो. अशा व्यक्तीस उबदार ठेवावे व मानसिक आधार देणे.

साप हे शत्रू नसून मानवाचा मित्र आहे...



सर्पमित्र... उल्हास ठाकरे

प्रमाण व काल कमी जास्त असतो. कात व्यवस्थित टाकली न गेल्यामुळे बरेचदा साप मरतातही. टाकल्यानंतर साप त्वरीत, सुंदर व सजेज दिसतो. साप थंड रक्ताचा प्राणी आहे. त्याच्या शरीराचे तापमान भवतालच्या वातावरणावर अवलंबून असते. प्रत्येक सापाची तापमान सहन करण्याची शक्ती वेगवेगळी असते. वातावरणातील तापमान त्याला असह्य होते. तेव्हा तो गरच्यासाठी सावलीत, बिळात, झाडा-झुडपात,

टोचतात व मेल्यानंतर किंवा गलित गात्र झाल्यानंतर खाण्यास सुरुवात करतात. विनविषारी साप, आपल्या शरीराने त्याला लपेटून, आवळून, गुदमरून मेल्यानंतर खातात. त्याची कातडी बरीच ताणली जाते. सापाचा जबडा स्नायूंनी बांधल्यामुळे, त्यांना आपल्या शरीरापेक्षा मोठे भक्ष सहज गिळता येते. त्याचे दात आतल्या बाजूला वळलेले असतात. त्यामुळे तोंडातून शिकार पळून जाऊ शकत नाही. सापांना एकाकी जीवन आवडते. परंतु मिलनाच्या काळात ते एकत्र येतात. मिलन काळात एक दुसऱ्यांना

सापांना कोण ओळखत नाही? भीती, घृणा, मृत्यू आणि पूजा या चार शब्दांची सांगड म्हणजेच साप. भीतीची जागा नागपुजेने घेतली... सापाची मूर्ती करून त्याची पूजा प्रचलित झाली. त्याचबरोबर आजी आजोबांनी सांगितलेल्या अद्भूत, मनोरंजन या गोष्टींनी आपल्या मनाचा ताबा घेतला. वास्तविक त्या गोष्टी तशा काल्पनिक घटना होत्या, अतिशोक्ती होती. पूर्व पारंपरिक घर करून बसलेल्या गोष्टींना सहज स्विकारण्याची तयारी नाही. तोच पूजेचा साप तुमचा शत्रू ठरतो. आणि दिसताच क्षणी काठ्या, दागड वगैरे घेवून आपण मारायला धावतो.

भारतात दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना सर्पदंश होतो. साधारणपणे ७० हजार लोक सर्पदंशाने बळी पडतात. महाराष्ट्रात दरवर्षी किमान १५ हजार लोकांना सर्पदंश होतो. सुमारे २ ते ३ हजार लोक सर्पदंशाला बळी पडतात. योग्य तो वैद्यकीय उपचार न करता मांत्रिक, भगत यांचा आसरा घेणे, मंत्रतंत्र, झाडपाल्याचे औषध इत्यादि. अशास्त्रीय उपचारामुळे अधिकतर बळी पडतात. सापांबद्दल थोडेसे..... जगात सापांच्या अडीच हजारांवर जाती आढळतात. भारतात यापैकी फक्त ३२५ जाती सापडतात. यापैकी ५५ जातीचे साप विषारी या सद्रता येतात. परंतु यातील मनुष्यवस्तीच्या आसपास आढळणाऱ्या चारच प्रमुख जातींच्या सापांचे विष माणसाला अपायकारक ठरू शकते. या चार जाती म्हणजे फुरसे, घोषण आणि मण्या, यांचा अर्थ उरलेले सर्व साप निरूपद्रवी आहेत. सापांच्या जातींमध्ये लांबी व आकारमान यात खूपच विविधता आढळते. सर्वसाधारणपणे सांगावचे झाल्यास, नर सापांची शेपूट त्यांच्या एकूण लांबीच्या मानाने मोठी असते तर मादी सापांची लांबी नर सापांहून अधिक असली तरी त्यांचे शेपूट आखूड असते. आपल्या देशात सापडणारा सर्वात लहान विनविषारी साप म्हणजे 'वाळा' याची लांबी केवळ ५-६ इंचांपर्यंत असते. सर्वात लांब विनविषारी साप म्हणजे 'अजगर'. आपल्या देशात सापडणारा सर्वात

पुष्कळच उपयोगी पडते. वासाच्या बाबतीत सापाची जिभ अत्यंत संवेदनक्षम असते. तिच्या पुढच्या टोकाचे दोन भाग झालेले असतात. नाक जे गंधकण गोळा करू शकत नाही ते जिभ गोळा करून तोंडांमध्ये विशिष्ट गंधवाहक ग्रंथीमध्ये (जॅकोब्सन ऑर्गन) जमा करते. या रितीने सापाला गंधज्ञान होते. सापाच्या वरच्या जबड्याला असलेल्या एका खाचेमुळे तोंड न उघडताही त्याची जिभ बाहेर येऊ शकते. सापाला 'धर्मग्रंथी' नाहीत शरीरातील निरूपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याचा एक मार्ग म्हणजे घाम! घाम येत नसल्याने ती द्रव्ये त्याला कातीच्या वाटे बाहेर टाकावी

सर्प व सर्पदंश कसे टाळावेत

- आपल्या घराबाहेरील भिती किंवा कुंपणाच्या भितीला भोक्त पडली असतील किंवा तडे गेले असतील तर त्वरीत बुजवावेत..
- घराजवळ पालापाचोळा, केरकचरा सादू देऊ नये.
- स्विडक्या, दारे किंवा घरास लागून वेल किंवा फांद्या असल्यास त्या दूर करा.
- आपणास पशुपक्षांची होस असल्यास ते प्राणी घरात न ठेवात काही अंतरावर सुरक्षित पिंजऱ्यात ठेवावे.
- कोठीची खोली तर उंदराचे नंदनवन आणि उंदीर हे सापांचे आवडते खाद्य तरी कोठीच्या खोलीत उंदीर जाणार नाहीत याची काळजी घ्या.
- रात्री बाहेर फिरताना टॉर्चचा वापर करा.
- सरपाव व गोव्या घरालगत न ठेवात काही अंतरावर उंचावर ठेवल्यात.
- उथळ पाण्यात सापाचा वावर असल्याने गुरे, कपडे, भांडी धुताना काळजीपूर्वक जागेची पाहणी करा.
- आपण आणि साप समोरासमोर आल्यास घाबरून न जाता रस्त्या उभे राहून आपल्या जवळील रूमाल अथवा आजूबाजूच्या झाडांचे पान तोंडावर फेकल्यास साप त्या वस्तूकडे आकर्षितला जातो आणि तेवढ्या वेळात तुम्ही निघून जाऊ शकता.

मुख्य कार्यालय, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०१ ३०५.

दूरध्वनी : ०२५०-२५२५१०१/०२/०३ /०४/०५/०६
फॅक्स : ०२५०-२५२५१०७
ई-मेल : vasavirarcorporation@yahoo.com
जावक क्र. : व.वि.श.म./क्रीडा/८६/२०२२
दिनांक : ०१/०८/२०२२

जाहीर आवाहन (दहिहंडी) शुक्रवार, दिनांक १९ ऑगस्ट, २०२२ रोजी सर्वटिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. सर्व गोविंदा पथक ह्या उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेतात. दहिहंडी उत्सवात भाग घेणारे गोविंदा पथक आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रसंगी किंवा उत्सवाच्या वेळी करीत असतात. उत्सवामधील जोखीम व धोका विचारात घेवून गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या व्यक्तीचे, त्यांचे मंडळ किंवा दुर्घटना घडल्यास त्या संबंधात सदर दुर्घटनाग्रस्त व्यक्तीस विमांचे (इंश्योरंस) संरक्षण देणेसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दहिहंडी पथकातील सर्व गोविंदांचा मोफत अपघात विमा काढण्यात येणार आहे. तरी याद्वारे महानगरपालिका हद्दीतील गोविंदा पथकाने महानगरपालिकेशी संपर्क साधून पथकात समाविष्ट गोपाळांचा विमा काढणेसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

गोपाळकाला अपघात विमा सुरु करण्यासाठीची पूर्तता

- १) नोंदणीकृत मंडळाचे/संस्थेचे नाव
- २) नोंदणीकृत मंडळाचा/संस्थेचा पत्ता
- ३) मंडळाचा/संस्थेचा नोंदणी क्रमांक
- ४) मंडळ प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांक

अ.क्र. Sr. no.	गोविंदाचे पुर्ण नाव Full Name of Govinda	जन्म दिनांक (Date of Birth)	वय Age	आधारकार्ड क्रमांक Adharcard no	नामनिर्देशित (वारसाचे) नाव Beneficiary name	नाते Relationship	संपर्क क्रमांक Contact No
१)	नोंदणीकृत मंडळाचे/संस्थेचे नाव						
२)	नोंदणीकृत मंडळाचा/संस्थेचा पत्ता						
३)	मंडळाचा/संस्थेचा नोंदणी क्रमांक						
४)	मंडळ प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांक						

सही/- (शंकर खंदारे) उपआयुक्त, क्रीडा विभाग वसई विरार शहर महानगरपालिका

आकर्षून घेण्यासाठी त्यांच्या अंगातून काही झाव येत असतो. सापाची मादी बहुत करून अंडी घालते. परंतु घोषण, हरणटोण, समुद्रसाप इत्यादि साप हे पिळ्ळीना जन्म देतात. अंडी ही सहसा खाच खळ्यात घातली जातात. अंड्यांचा रंग पांढुरका असून ती मऊ, लांबट व कातड्यासारखी असतात. बालमर्प अंड्यांचे कवच एका खास दाताने (Egg Tooth) फोडून बाहेर येते आणि थोड्याच वेळात तो दात पडून जातो. सापांमध्ये बिळ करून राहणारे, जमिनीवर राहणारे, झाडावर

५. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस लवकरात लवकर जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा ज्या दवाखान्यात अतिदक्षता विभाग असेल अशा ठिकाणी घेवून जाणे. ६. चावलेला साप मारून दवाखान्यात नेवू नका. कारण बऱ्याच डॉक्टरांना सापांची ओळख नसते. ७. सर्पदंशावर प्रति सर्पविष (Anti Venom) हे एकमेव औषध आहे. सापांबद्दल शास्त्रीय माहितीचा अभाव, अंधश्रद्धा, भीती यामुळे आपण त्यांची हत्या करून निसर्ग व्यवस्थेतील या उपयुक्त प्राण्यांची संख्या कमी करत आहोत. येत्या नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करणारा नाही व साप दिसल्यावर तो मारणारा नाही, असा संकल्प आपण सर्वांनी करू या. लक्षात ठेवा..... साप हे शत्रू नव्हे, तर मित्र आहेत.

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या ४ खासदारांचे निलंबन मागे

नवी दिल्ली लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी केल्याने खासदारांचे निलंबन झाले होते. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, स्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले होते. खासदारांच्या निलंबनाबाबत काँग्रेसने निवेदन दिले होते. आमच्या खासदारांना निलंबित करून सरकार धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसने आरोप केला होता.

जो गदारांची गाडी फोडेल त्याचा उद्धवजींच्या हस्ते बहमान करणार

हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुखाचे विधान उद्धव ठाकरे शी एकनिष्ठ असलेल्या शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच आता हिंगोलीतील शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव शोरात यांनी वाद्यस्त वक्तव्य केले आहे. गदार आमदारांची जो कुणी पहिली गाडी फोडेल त्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या हस्ते बहमान करणार, असे विधान शोरात यांनी केले आहे. आज हिंगोली शहरातील महावीर भवनमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना संपर्कप्रमुख बबनराव शोरात म्हणाले की, तुम्हाला आता गावागावात उभे राहावे लागेल. गदारांना विचारावे लागेल की ज्या देवमाणसांमुळे तुम्ही आमदार, खासदार झालात, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसलात. तुम्हाला आता आम्ही गावात येऊ देणार नाही. जेजे जिल्हा प्रमुखपदासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना माझे आवाहन आहे ज्यांच्या कार्यक्षेत्रात या गदारांच्या गाड्या येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहमान उद्धव ठाकरेच्या हस्ते मातोश्रीवर केला जाईल.

Folio	Certificate No	Distinctive No (From)	Distinctive No (To)	No. of Shares
R0000585	12431	17077271	17077970	700

Place : Mumbai
Date : 2/8/2022
Sd/-
Dalal Pramodkumar Ratil

बृहन्मुंबई महानगरपालिका

ई-निविदा सूचना सं. एसोकेडब्ल्यू/४३८/एईएम/ओडी दिनांक २९.०७.२०२२

विभाग	सहा. आयुक्त के/पश्चिम, अंधेरी (प.) मुंबई - ५८ यांचे कार्यालय
उपविभाग	सहा. अभि. (परिस्क्षण) के/पश्चिम
निविदा क्र.	विषय
७२०००३४५०२	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जन, दुर्गासुती विसर्जन व छटपुजा याकरिता विविध नैसर्गिक ठिकाणी स्थागत मंडप व इतर संबंधित बाबींची व्यवस्था करणे.
७२०००३४५५६	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जन, दुर्गासुती विसर्जन व छटपुजा याकरिता जुहु व वर्सावा समुद्र किनारपट्टीवर विविध ठिकाणी मनोऱ्यासह ४ किलोवॉट शोध दिव्यांची (Search Light) व्यवस्था करण्याबाबत (वर्ष- २०२२)
७२०००३४५५४	के/पश्चिम विभागातील गणेश विसर्जन सोहळा - २०२२ करिता जुहु चौपाटी, सागर कुटीर चौपाटी व वर्सावा जेट्टी येथे लोखंडी प्लेट टाकण्याची व्यवस्था करण्यासाठी चालकासहीत बायड्यासमोरील (हेवी क्रेन) व फोर्क लिफ्ट पुरविणे या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यासाठी ई-निविदा मागविणेबाबत (वर्ष-२०२२).
७२०००३४५०५	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जनासाठी जाँगर्स पार्क जवळ, लोखंडवाला बँक रोड येथे कृत्रिम तलाव, मंडप व संबंधित इतर बाबींची व्यवस्था करणे.
७२०००३४५०७	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जनासाठी राजजी मैदान, सहकार रोड, जोगेश्वरी (प.) येथे कृत्रिम तलाव, मंडप व संबंधित इतर बाबींची व्यवस्था करणे.
७२०००३४४८०	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जनासाठी अंधेरी क्रीडा संकुल, वीरा देसाई रोड, अंधेरी (प.) येथे कृत्रिम तलाव, मंडप व संबंधित इतर बाबींची व्यवस्था करणे.
७२०००३४५०३	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जनासाठी संत रामदास क्रीडांगण, भरडावाडी रोड, अंधेरी (प.) येथे कृत्रिम तलाव, मंडप व संबंधित इतर बाबींची व्यवस्था करणे.
७२०००३४५१०	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जनासाठी सरदार वल्लभभाई पटेल मैदान, लहडुभाई पार्क, विलेपार्ले (प.) येथे कृत्रिम तलाव, मंडप व संबंधित इतर बाबींची व्यवस्था करणे.
७२०००३४५०९	के/पश्चिम विभागात गणेशमुर्ती विसर्जनासाठी धनजीभाई मेहता मैदान, विलेपार्ले (प.) येथे कृत्रिम तलाव, मंडप व संबंधित इतर बाबींची व्यवस्था करणे.
निविदा दिनांक	दि. ०२.०८.२०२२, ११.०० पासून दि. ०९.०८.२०२२, १५.०० पर्यंत
वेबसाईट	http://portal.mcgm.gov.in
संपर्क व्यक्ती	
अ) नाव:	श्री. व. सु. पवार, सहा. अभियंता (परिस्क्षण) के/प.
ब) कार्यालय दु.क्र. ईमेल आयडी	ae01main.kw@mcgm.gov.in श्री. दि. सु. आठरे, सहा. अभियंता (परिस्क्षण) के/प. (०२२) २६२३९१९० - मोबाईल ९८१९२५१९०१ ae02main.kw@mcgm.gov.in

स्वाक्षरी/- सहा. आयुक्त के/पश्चिम पीआरओ/९४९/जाहि./२०२२-२३

भारतीय स्टेट बँक

कोर्पोरेट सेंट्, स्टेट बँक भवन, मादाम कामा मार्ग, मुंबई - ४०००२९

सूचना

भागाधारकांच्या हे निदर्शनास आणून दिले जात आहे की एसबीआयच्या रु. १० दर्शनी मूल्याच्या भागाचे रु. १० मध्ये विभाजन झाल्याच्या अनुषंगाने, बँकेद्वारे निर्गमित केलेल्या रु. १० दर्शनी मूल्या असलेल्या भाग प्रमाणपत्रांची वैधता दिनांक २२ नोव्हेंबर २०१४ पासून समाप्त झाली आहे. याविषयीची अधिसूचना भारतीय राज्यघटना दिनांक ०५.११.२०१४ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने सर्व हेतूकरिता, या सूचनेत दिले गेलेले भाग तयशील हे र. १ दर्शनी मूल्या असणाऱ्या भाग प्रमाणपत्रांचे आहेत. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की बँकेच्या खालील नमुने केलेल्या प्रतिपूर्तीचे भाग/ बाँड प्रमाणपत्र (प्रमाणपत्र) यथायोग्य पूर्ण झालेल्या हस्तांतरित विलेखा (विलेखा) सह / शिवाय, उक्त भाग/ बाँडचे यथाविधि नोंदीपुस्तक धावक/ धारकाकडून हरावली/ गहाळ झाली आहेत आणि त्यांनी त्यांच्या नावे प्रतिपूर्ती भाग/ बाँड प्रमाणपत्र (प्रमाणपत्र) निर्गमित करण्याकरिता बँकेकडे अर्ज केला आहे. उक्त भाग/ बाँडसंबंधी कोणत्याही व्यक्तीचा दावा असल्यास त्यांनी तो दावा बँकेचे ट्रान्स्पार एजंट मेसर्स अलक्ति असोसिअट्स लिमिटेड, २०५-२८, अनाकारकी ऑफिस, इंदौरमार्ग एक्सटेंशन, नवी दिल्ली - ११००५४ (इमेल आयडी: sbi.igr@alankit.com) यांच्याकडे या दिवसापासून ७ दिवसांच्या आत दाखल करावा, अन्यथा पुढील सूचनेशिवाय बँक प्रतिपूर्ती भाग बाँड प्रमाणपत्र (प्रमाणपत्र) निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु करेल.

अनु क्र.	फोर्सिडो क्र.	धारकाचे नाव	समभामा संख्या	प्रमाणपत्र क्रमांक पासून	पर्यंत	विधि क्रमांक पासून	पर्यंत
१	००१५३२५०	मोहन लाल गुप्ता	२८०	६३९३२९६	६३९३२९६	८०६०००९६४	८०६०००९६४
२	०००९३०७३	कैलाश नाथ पांडेय किरण पांडेय	६४०	५२९३१	५२९३१	३३८५९३१३०	३३८५९३१३०
३	०२२६३२४२	विजय शंकर पटनायक	५००	१८५९९५	१८५९९५	७७७०९७७९९	७७७०९७७९९
४	०२२६३२४३	अश्विनी कुमार पटनायक	५००	१८५९९६	१८५९९६	७७७०९७७९९	७७७०९७७९९
५	००८२०९६२	राजेंद्र प्रसाद पांडा राज किशोरे पांडा	३०	७०९७६	७०९७६	७७९०८७७७७	७७९०८७७७७
६	०७२००६०७	दिलीप कुमार रावत	३०	२४०९०६	२४०९०६	७७६५७७५०२९	७७६५७७५०२९
७	०१६६०९६२	मोहनलाल हरीशम गोयल राजकुमारी मोहनलाल गोयल	६००	१९४२७७	१९४२७७	७७२९३७७९९९	७७२९३७७९९९
८	०२६६३९९१	वसंतर रंजन डे	१०००	२०७७५८	२०७७५८	७७९१८८६३७९	७७९१८८६३७९
९	०७७०२९४६	बाबू कृष्णा कुमार एम बी	८८०	६२०३६६२	६२०३६६२	८००९८८५७९९	८००९८८५७९९
१०	०१०२८४०४	हरीश उतम भागिया	५००	२९८९७७	२९८९७७	७७६६४७७७७	७७६६४७७७७
११	००९०३८९९१	महेंद्र कुमार पाणिग्राही मनरिक्वीन पुरोहित	८२०	१००९३०	१००९३०	७७९७७७७७९९९	७७९७७७७७९९९
१२	०१६६६६२९१	अब्दुलमनीम पीमोहम्मद बागवान जुझुआ अब्दुलमनी बागवान	५००	१५०२६३	१५०२६३	७७२९३०२६३९	७७२९३०२६३९
१३	०७७५९९२९१	रामकुमार सामरिया	९९६	६३९९३७३	६३९९३७३	८०६०९७७७०८	८०६०९७७७०८
१४	०००८५५५३	कांतिलाल केसवलाल परमार	५३०	५६३७७	५६३७८	७७८८८५९९९९	७७८८८५९९९९
१५	०१३८०९०४	नीलाचैन महेंद्रकुमार पांड्या नमुषेन कांतिलाल पांड्या	५००	१३०५३९	१३०५३९	७७९९९९९९९९९	७७९९९९९९९९९९
१६	००९०३०८३	के कमलकर दोरा के गोयती	५३०	१००९९४	१००९९४	७७९७७७७७७९९	७७९७७७७७७९९९९
१७	०२५०७७९९१	वीरभद्रमायी वी अलेगवी	५००	१९७७७८	१९७७७८	७७७६९७७७९९	७७७६९७७७९९९९
१८	०२५०७७७७७	श्रीपाद वी दीक्षित	५००	१९७७७३	१९७७७३	७७७९९९९९९९९	७७७९९९९९९९९९९
१९	०१३९७७७७	किशोरा सुभाष देशमुख सुभाष गोपीनाथ देशमुख	६७०	१७७७७३	१७७७७३	७७२०३९९९९९९९	७७२०३९९९९९९९९९९९९
२०	०६०२९८९९	के राधेशंकर राव	१९०	६२२५९९९	६२२५९९९	८०१९९९९९९९९९	